

मिजवान वेलफेअर सोसायटी, मुंबई या  
संस्थेद्वारे दि. ३ सप्टेंबर, २०१२ रोजी हॉटेल  
ग्रँड हयात, मुंबई येथे आयोजित "मिजवान-  
सोनेट इन फॅब्रीक" या करमणूकीच्या  
कार्यक्रमास करमणूक शुल्क माफी देण्याबाबत

## महाराष्ट्र शासन

### महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: ईएनटी२०१२/प्र.क्र.२८/टी-१

जागतिक व्यापार केंद्र, सेंटर १ इमारत,

३२ वा मजला, कफ परेड, मुंबई ४०० ००५

तारीख: २५ मार्च, २०१३

### शासन निर्णय

दिनांक ३ सप्टेंबर, २०१२ रोजी मिजवान वेलफेअर सोसायटी, मुंबई या संस्थेद्वारे हॉटेल ग्रँड हयात, मुंबई येथे आयोजित केलेल्या "मिजवान-सोनेट इन फॅब्रीक" कार्यक्रमासाठी महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम, १९२३ मधील कलम ६ (३) नुसार खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करमणूक शुल्क माफी प्रदान करण्यात येत आहे.

- १) सदर संस्थेने सक्षम प्राधिकाऱ्यांकडून आयोजित कार्यक्रमाकरिता आवश्यक मान्यता मिळाल्यानंतर कार्यक्रमाकरिता आकारण्यात आलेल्या प्रवेश शुल्क तसेच सदर कार्यक्रम प्रायोजित केला असल्यास प्रायोजकत्वाची रक्कम याबाबत जिल्हाधिकारी उपनगर जिल्हा मुंबई यांना माहिती सादर केली असेल व त्यानुसार देय करमणूक शुल्कापोटी अनामत रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा केली असेल.
- २) वर विनिर्दिष्टित केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही करमणूकीच्या कार्यक्रमाबाबत या आदेशाचा वापर केला जाणार नाही. या आदेशात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती/फेरबदल करण्यात येणार नाही.
- ३) उपरोक्त नमूद अटीची पूर्तता होते किंवा कसे याची जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा मुंबई यांनी दक्षता घ्यावी आणि मिजवान वेलफेअर सोसायटी, मुंबई या संस्थेद्वारे आयोजित उपरोक्त नमूद कार्यक्रमाकरिता झालेल्या करमणूक शुल्काच्या हानीबाबतची माहिती स्वतंत्रपणे १ महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व शासनास सादर करावी. माहिती सादर न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने करमणूक शुल्क माफीचा प्रस्ताव फेरविचारार्थ शासनास पाठवावा.
- ४) मिजवान वेलफेअर सोसायटी, मुंबई या संस्थेने लेखापरिक्षणाकरिता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या कार्यक्रमाकरिता आलेल्या खर्चाचे विवरणपत्र सादर करावे.
- ५) सदर कार्यक्रमापासून प्राप्त झालेले संपूर्ण उत्पन्न संस्थेने फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या कार्यासाठी, दूरस्थ अभ्यासक्रमासाठी, संगणकीकरण केंद्राचे अद्यावतीकरण करण्यासाठी,

एमसीए या अभ्यासक्रमासाठी, उच्च शिक्षणासाठी अथवा फक्त महाराष्ट्रातील महिलांकरिता कल्याणकारी उपक्रमांच्या अनुषंगाने प्रामुख्याने होम सायन्स प्रयोगशाळा, सौंदर्यविषयक प्रशिक्षण यासाठी खर्च करणे आवश्यक आहे.

६) सदर आदेश महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ चे कलम ६(३) अन्वये राज्य शासनास प्राप्त झालेल्या अधिकारान्वये निर्णय घेऊन निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३२५१२२९४७६४९९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विद्या हम्पय्या)

शासनाचे अवर सचिव

प्रत, तातडीच्या आवश्यक कार्यवाहीसाठी,

१. जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा

प्रत, माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी

१. प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र १ मुंबई.

२. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.

३. उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

४. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

५. श्रीमती शबाना आझमी, मिजवान वेलफेअर सोसायटी, ७०२, सागर सम्राट, ग्रीनफील्ड, जुहू,  
मुंबई ४०० ०४९

६. निवड नस्ती